

गोटूल आदिवासींचे सांस्कृतीक केन्द्र

प्रा . रामकुमार एम प्रधान

एसएनडीटी कला व एससीबी वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय,

मुंबई-२०.

आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे . कारण भारत देश सांस्कृतीक विविधतेने नटलेला आहे . भारताला प्राचिन संस्कृती लाभलेली आहे . याचभारतात विविध आदिवासी जमाती वास्तव्य करित आहेत . त्यांचे अनेक सामाजिक सांस्कृतीक चालीरिती रुढी परंपरा सण उत्सव आहेत . या पैकीच गोटूल हि एक प्रथा आदिवासी संस्कृतीच दर्शन घडविणारी वेगळी प्राथा आहे . आदिवासी जमाती मधील युवक युवती किशोरावस्था मध्ये पदार्पण करताच गोटूला मध्ये प्रवेश करतात . येथे त्याना कर्तव्य निष्ठा शिस्त म्हणजेच सामाजिक सांस्कृतीक शिक्षण दिले जाते .

गोंडवानाते गोंडी जनता वेडा |
नारनाटे मंदा मावा गोटूल बाडा ||
कोडा काडीना हृद करीताना रोन |
गुरु मानेम आयाना कुपार लिंगोन ||

अर्थ . गोंड जमातीचा विस्तार गोंडवानामध्ये झाला आहे . आमच्या गावातील गोटूल आमच्या मुला वाळाचे संस्कार केंद्र आहे जे पारी कुपार लिंगोनी स्थापन केले आहे . “कोया पुनेम दर्शन नुसार सगा गोटूल पेनकडा पुनेम आणि मुठवा हे पांच तत्व आहेत . योपैकी गोटूल हे दुसरे तत्व आहे . पोरा कुपार लिंगो यानी ज्ञान प्राप्ती नंतर संपूर्ण गोंडवंशीय मानव समजाला सामाजिक जिवनाचा मार्ग दाखविला . सामाजिक जिवनातून अनुकुल नविन वंश निर्माण करण्यासाठी त्यांनी गोटूल नावाची शिक्षण संस्था स्थापन केली” १ ही गोटूल संस्था वेगवेगळ्या प्रांतात विविध नावानी ओळखली जाते .

गोटूल चा अर्थ :

गोटूल हा गोंडी शब्द गो /टूल या दोन शब्दानी मिळून तयार झाला आहे . ‘गो’ म्हणजे (गोंगे)दु या आणि क्लेश निवारण शक्ती ज्याला विद्या असे म्हणतात . तर ‘टुल’ म्हणजे स्थान किवा ठिकाण , अशा प्रकारे गोटूल या शब्दाचा अर्थ (गोंगे स्थल) म्हणजे विद्येचे ठिकाण होय .

एम .ई . पील यांच्या मते ‘गोटूल म्हणजे अविवाहित युवक-युवतींसाठी विशेष शयनकक्ष असलेले भवन होय’ २ जिथे सामाजिक राजनीतिक आणि धार्मिक जीवन व्याख्यात करण्याचे शिक्षण मिळते ते ‘बालगृह’ होय असे ए .सी . हडन यांचे मत आहे . “माडिया गोंडाच्या गावामध्ये गोतूल घर असते . तरुण - तरुणींची ते एक आवडते ठिकाण शाळा समजले जाते . तरुण - तरुणींची ती एक शाळा समजली जात . ” ३ या गोटूलात नाच घाण्याच्या शिक्षणावरोवरच भावी जिवनाचे सवे धडे ते याच ठिकाणी समजून घेतात . प्राचिन काळात मुद्दा गोंडवाना प्रदेशातील ज्या गावात गोंड जमातीचे वास्तव्य होते तिथे गोटूल संस्था विद्यमान होती .

गोटूलची सचना .

गोटूल सम्थेचे ठिकाण गावापासून वेगळे शांत परिसरात असते . गोटूल घराची इमरत फार मोठी असते . आतील गाभा-याचा व्यास लोकनृत्य करता येईल एवढा मोठा असतो . गाभा-याच्या बाजुलाच शयनकक्ष असतो . इमारतीच्या भिंती वांबूपासून व छत गवताचे असते . इमारतीच्या भिंती मातीने लिपलेल्या असतात . अलिकडे काही ठिकाणी शासना मार्फत मंगलौरी कौले पुरविलेली आहेत व या गोटूल इमारतीचा उपयोग समाज मंदिरसाठी (Community Hall) केला जातो .

भारतातील सर्व गोटूला मध्ये नियम तयार केलेले असतात . बाहेरच्या व्यक्तींना गोटूल इमारतीत प्रवेश मिळत नाही . साधारणत: वयोगट तीन पासून तर अठरा वर्ष वयोगटा पर्यंतच्याच अविवाहित युवक युवर्तींना प्रवेश मिळत असते . “लग्न झाल्यावर युवक -युवर्तींना गोटूलात जाण्या-येण्यावर प्रतिवंध असतो . पंरु एग्वादया युवक किवा युवतीचा जोडीदार ह्यात नसेल तर अशा अपवादात्मक परिस्थितीत गोटूल घरात प्रवेश मिळतो . पंरु ते तिथे जोडीदार मिळेपर्यंतच असतात .”⁴ लहान युवक -युवर्तींना आग झालण्यासाठी लागणारी लाकडांची व्यवस्था, संदेश वाहक, गोटूलची सच्चता , वडील धा-यांची आज्ञा पाळणे यासारखी लहान मोठी कामे करावी लागतात . गोटूल घराचा एक प्रमुख असतो त्याला सरदार असे म्हणतात . गोटूल घराचा सर्व कारभार तो सांभाळत असतो . “एग्वादया सदस्याने सरदाराचा अपमान केला तर गोटूलातील सर्व सदस्य त्या अपमान करणा-या सदस्यावर वहिस्कार टाकतात व सामाजिक संबंध तोडतात . अशा स्थितीत त्या सदस्याला सरदाराची विनवणी करून माफी माघावी लागते .”⁵ या शिवाय गोटूल घरात एक व्यवस्थापक असतो त्याला कोतवाल असे म्हणतात . हा कोतवाल संपूर्ण गोटूल घरावर लक्ष ठेवून असतो . एग्वादा गैरप्रकार घडल्यास त्याची माहिती सरदारकडे पोहचवितो . खोतवाल हि माहिती माहिती मौखिक स्वरूपात ठेवत असतो . गोटूलातील सदस्यांना समजात व्यवहार करायचे धडे या नियमातून मिळते . हे नियम म्हणजे प्रशासन जिवनातील पहिली शाळा होय असेच म्हाणावे लागेल .

सामाजिक जिवन:

१. पौशांख :

गोटूल मधील सदस्यांन मध्ये युवक (प्रेमी) वर्ग कमरेपासून गुड्यापर्यंत धोतर घालतात आणि डोक्यावर एक दुप्पटा ठेवतात त्याचा वापर पगडी वांध्यासाठी करतात . तर युवती (प्रेमीका) मानेपासून गुड्यापर्यंत साडीचा वापर करतात . ब्लाऊजचा वापर फारच कमी प्रमाणात दिसून येतो . गोटूलातील युवती कपडया अभावी वाजुच्याडोहामध्ये किवा नाल्यामध्ये निवस्त्र सान करातात . मात्र त्या लज्जित किवा शरमेने त्यांची मान खाली जाणर नाही . म्हणून तेथील युवक वर्ग तिकडे भटकंतसुधा नाही . सतराविश्व दारिद्र्यामुळे दुसरी साडीग्रेडी करू शकत नाही . आज भारताला स्वतंत्र होऊन ६५ वर्ष झाली . आदिवार्सीच्या विकासाठी संविधानात तरतुद करण्यात आली आहे, त्यांच्यासाठी करोडो रुपये खर्च करून वेगवेगळ्या योजना आगवल्या जात आहेत . तरिही गोटूलातील युवर्तींची स्थिती जशीच्या तशीच आहे .

२ . आभूषण:

गोटूलातील युवक (प्रेमी) व युवती (प्रेमीका) दोघेही आभूषण धारण करतात . युवक गळयाभेवती माळा घालतात त्यास डागरपोल असे म्हणतात . हया माळा गवत, नैसर्गिक वनस्पतीचे विज आणि साप व हल्तीचे दांत यापासून तयार केलेली असतात . युवकांच्या गळ्यात जेवढया अधिक माळा तेवढया अधिक प्रेमिका असतात . मात्र जी प्रेमिका चटई देते व चटईवर झोपत

असते तीच खरी प्रेमिका असते .गोटूलातील युवक वर्ग आपल्या प्रेमिकांना लाकुड व गवता पासून तयार केलेली फणी भेट देत असतात .ज्या प्रेमिकांच्या डोक्यावर केसांना अधिक फणी तेवढी ती स्वतःला नशिवावान समझजत असते .वास्तविक प्रेमी तोच असतो ज्याला ती चटई देत असते .

गोटूलातील युवती (प्रेमिका)डागरपोल शिवाय लोखंड व पितळी धातुच्या घुंघरू पासून तयार केलेल्या माळा हाताला,पायाला तसेच कमरेला बांधत असतात .या शिवाय डोक्याला विविध नैसर्गिक फूलांची हार,कवड्यांची माळा,गवता पासून तयार केलेली माळा लावत असतात .माळांसाठी लागणारे साहित्य कवडी, मणी,गवत व वनस्पतीचे फळ ((वीज)वाजरातून खरेदी करतात .केवळ सोने,चांदी किवा जडजवाहिरांनी सौंदर्य फुलविता येत नाही तर या नैसर्गिक वस्तूं पासून कलात्मकतेने तयार केलेल्या माळानी सुध्दा सजावट करता येते, सौंदर्य फुलून दिसते .हे गोटूलातील युवतींना येथे सांगावयाचे आहे .

३ . गोंदण:

आदिवासी स्त्रियांन मध्ये गोंदण हे प्रिय आभूषण आहे . त्याचा असा विश्वास आहे की ,गोंदणा विना त्यांचे जिवन अपुरे आहे .गोंदणामुळे त्यांचे सौंदर्य फुलून दिसते . जी युवती गोंदवत नाही तीला आदिवासी समाजात लज्जित व्हावे लागते .म्हणूनच त्यांच्या करिता असा आभूषण आहे की,मरणोपरान्त सोबत रहात असते .शरिरावर गोंदऊण घेतल्यामुळे युवकांची(प्रेमी)नजर त्यांच्यावर असते असा त्यांचा विश्वास आहे .गोटूलातील प्रेमिका कपाळ,छाती, मनगट, बाहू हात हाताची व पायाची बोटे इ . भागावर गोंदवऊण घेतात .मौल्यवान आभूषण न वापरता केवळ गोंदण आभूषणानी आपली इच्छा पूर्ण करतात .

४ . नृत्य:

गोटूलातील एक अविभाज्य अंग म्हणजे नाच गाणी होय . गोटूल घरात नाच गाणी नसेल तर वातावरण शांत होत असते . येथिल युवक युवती संध्याकाळी जेवण उरकल्या नंतर एकत्रित येउन गप्पा गोष्टी बरोवर नाच गाणी हे कार्यक्रम करतात . ज्याप्रमाणे व्यावहारिक ज्ञान गोटुलात मिळते त्याचा संबंध नाचगाण्याशी सुध्दा आहे . येथिल युवक युवती भावी जीवनाची स्वप्ने येथेच रंगवितात आणि भावी जीवनाचा जोडीदारही येथेच निवडतात . येथिल आदिवासींच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनात नाचगाण्याचे महत्व आजही कायम आहे . गोटूलातील नृत्यामध्ये करमानाच्च रेलोनृत्य, सेलानृत्य, काकसारनृत्य, सुरानाच्च, रिनानाच्च हे प्रमुख आहेत .

करमा नृत्य:

गोटूलातील युवक यवती करमा नावाच्या झाडाच्या छोट्य छोट्या फांद्या डोक्याला बांधून नाचतात त्यास करमा नाच असे म्हणतात . काही गोटूलामध्ये करमा वृक्ष पटांगणात लावण्यात येते व त्याच्या सभोवती नाच गाण्याचा कार्यक्रम वाद्य धनीच्या तालावर होत असतो .या गीता मध्ये करमा झूमर (छोटे झोके घेणे)व त्यांचे दैनंदिन जीवन आणि मनोभाव प्रकट होत असतो .या नाच गाण्यात भावनेपेक्षा व अर्थपिक्षा चाल ताल सूर याकडे जास्त लक्ष दिले जाते .

रेलो नृत्य:

आदिवासींमध्ये सामुहिक नाच गाण्याचे अनेक प्रकार दिसतात . रेलो नृत्य हे त्यातीलच एक सामुहिक नृत्य आहे .गोटूलातील युवक -युवती रंगीवेरंगी पोशाऱ्य घालून डोक्यावर फुले घोचतात व कमरेला व पायाला घुंगरे बांधलेले असतात .या नाच गाण्यात पुरुष व स्त्रिवर्ग असे दोन वेगळे संघ असतात .या गाण्यातून शृंगार,प्रेम,पूर्वसृती,आठवणी देवदैवतांची व पूर्वजांची स्तूती असे विविध विषय असतात .

रेवा नृत्यः

रेवा नृत्य हा प्रकार मैदानी ग्वोलामध्ये समाविष्ट होतो .या नृत्य प्रकारात नर्तक एकाच पायावर ध्वनी व तालाच्या ठेक्यावर नाचत असतात .युवक एकाच पायावर नाचत नाचत युवर्तीच्या गटाकडे जातात .युवतीही त्याचप्रमाणे नाचत नाचत युवकांकडे येतात .अशा प्रसंगी त्यांचे हावभाव,मुदा हे मनोहारी दृश्य बघण्यासारखे असते .

सूआ नाचः

सूआ नाच दिवाळीला नाचला जातो .हा नाच पोपटाच्या भरारीसारखा जोशापूर्ण अविर्भावात वाढांच्या तालावर करतात .ज्या प्रमाणे पोपट आपली मान इकडे-तिकडे वळवितो त्याच प्रमाणे युवक -युवती आपली मान वळवित असतात .नाच रंगात आला की कधी गुडध्यावर,कधी पंजावर तर कधी टाचेवर ठेकाधरून नाच केले जातात .अशा प्रकारे सूआ नृत्य युवर्तीचा एक प्रसिद्ध नृत्य आहे .या नाचात बोलल्या जाणा-या गीतांना सूआ गीत म्हणतात . परिवार आणि प्रेमसंबंधाच्या विविध अनुभवावर आधारित असते .या नाच गाण्यात प्रियसी विराहमुळे तडफडत असते .

गोटूल ची उत्पत्ती आदिवासींन मध्ये मान्यता असलेली देवता ‘कुपार लिंगो’ यांनी केली .आदिवासी समाजातील युवक-युवर्तींना संस्कारवान बनविणे आणि वैवाहिक जिवनात प्रवेश करून समाजातील योग्य लायक जिम्मेदार नागरिक बनविने हाच प्रमुख उद्देश होता .काही विचारवंत या संस्थेस निर्वंध यौवन क्रेंड मानतात हे अन्यायकारक आहे .गोटूलात नाचगाण्याच्या माध्यमातून आदिवासी जमाती आपले सण,उत्सव, रितीरिवाज साजरे करतात .येथील निती नियम,अनुशासन,कर्तव्य निष्ठा या सर्वांमधून त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडते .परंतु अलिकडे गोटूल संस्थेच समाज मंदिरात रूपांतर करून शासनानेच आदिवासींच्या संस्कृतीवर कु-हाड घालणे चालू केल्यामुळे गोटूलचे अस्तित्वच नष्ट होत आहे .

संदर्भ .

- १ .मोतिराम कंगाली, पारि कुपार लिंगो कोया पुनेम गोंडीधर्म दर्शन,गोंडवाना विकास मंडल,तुकडोजीनगर,नागपूर .१९९७
- २ .एलविन वेरियर,दि मूरियाज एण्ड दे अर गोटूल,ऑक्सफोर्ड युनिवरसिटी प्रेस,लंडन१९४७
- ३ .डॉ .गोविंद गारे,महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी,कॉन्टीनेटल प्रकाशन पूणे२००२
- ४ . डॉ .गोविंद गारे,महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी,कॉन्टीनेटल प्रकाशन पूणे२००२
- ५ . डॉ .नारायण चौर,विश्वभारती प्रकाशन नागपूर१९९४
- ६ .सेल एण्ड हिरालाल,ट्राइव कास्ट ॲफ सेन्ट्रल इंडिया,मॅकमिलन कंपनी लंडन १९१६
- ७ . डॉ .गोविंद गारे,आदिवासी लोकनृत्य लय,ताल आणि सूर, कॉन्टीनेटल प्रकाशन पूणे२००४
- ८ .व्यंकटेश आत्राम,गोंडी संस्कृतीचे संदर्भ,मुंधीर प्रकाशन वर्धा२००७
- ९ .उषाकिरण आत्राम,गोंडवाना भूग्रण्ड का प्रासंगिक कथावस्तु, गोंडवाना विकास मंडल,तुकडोजीनगर,नागपूर .२००२